

B7 Wing, Jay Chambers, Dayaldas Road, Vile Parle (East), Mumbai 400 057

T:+91 22 2613 6460 / 61 M:+91 81049 85249

E-mail: mb@fedsec.in •www.fedsec.in CIN: U67120MH1996PTC102140

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Dear Sir/Madam,

Sub: Open Offer for acquisition up to 3,83,022 (Three Lakh Eighty-Three Thousand Twenty Two) Fully Paid-Up Equity Shares of Face Value of Rs. 10/- (Rupees Ten Only) Each ("Equity Share"), representing the entire Public Shareholding constituting 26% of the Voting Share Capital of Justride Enterprises Limited (the "Target Company"), pursuant to and in compliance with the requirements of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto.

With reference to the captioned matter, please find attached herewith recommendation approved by the Committee of Independent Directors of the Target Company, at its meeting held on June 14, 2022. The same has also been published in all newspapers in which DPS was published.

Request you to kindly take the above on record.

Thanking You,

Yours faithfully,

For Fedex Securities Private Limited

Yash Kadakia Director

DIN: 08944355

SEBI Registration Code - INM000010163

Date: June 15, 2022 Place: Mumbai

JUSTRIDE ENTERPRISES LIMITED

CIN: L74899DL1967PLC004704

Registered Office: Flat no. 133, C4E, Pocket No.11, Janakpuri, New Delhi - 110058, Delhi, India Tel: +91-8800300490; Email: justridelimited@gmail.com; Website: www.justrideenterprises.in

RECOMMENDATIONS OF THE COMMITTEE OF INDEPENDENT DIRECTORS ("IDC")

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Justride Enterprises Limited ("Target Company" or "TC") under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ("SEBI (SAST) Regulations, 2011") in relation to the Open Offer ("Offer") made by M/s. Just Right Life Limited (Formerly known as Stepping Stone Constructions Private Limited) ("Acquirer 1") & Ms. Sukriti Garg ("Acquirer 2") (hereinafter collectively referred to as the "Acquirers") to the Public Shareholders for the acquisition of Equity Shares of the Target Company.

	eferred to as the "Acquirers") to the Public Shareholders for the acquisition of Equity Shares of the Target Company.					
Sr. No	Particular	Report				
1.	Date	June 14, 2022				
2.	Name of the Target Company	Justride Enterprises Limited				
3.	Details of the Open Offer pertaining to the TC	The Open Offer is being made by the Acquirers for the acquisition of up to 3,83,022 (Three Lakh Eighty-Three Thousand Twenty-Two) fully paid-up equity shares of face value of Rs. 10/- (Rupees Ten only) each, representing the entire public shareholding constituting 26.00% of the Voting Share Capital ("Offer Shares") at a price of Rs. 8.15/- (Rupees Eight & Fifty Paisa only) per Equity Share, payable in cash ("Offer Price"), pursuant to Regulation 3(1) & 4 of the SEBI (SAST) Regulations, 2011.				
4.	Name(s) of the Acquirers	Acquirer 1: Just Right Life Limited (Formerly known as Stepping Stone Constructions Private Limited)				
5.	Name of the Manager to the offer	Acquirer 2: Ms. Sukriti Garg Fedex Securities Private Limited				
6.	Members of the Committee of	Mr. Surya Kumar - Chairman				
0.	Independent Directors	Mr. Arun Yadav - Member				
7.	IDC Member's relationship with	IDC Members are Non-Executive and Independent Directors.				
'-	the TC (Director, Equity shares	None of the members of the IDC hold any shares in the TC.				
	owned, any other contract/	None of the members of the IDC have any contracts or any relationship with the TC.				
	relationship), if any	Notice of the members of the IDC have any contracts of any relationship with the TC.				
8.	Trading in the Equity shares/ other securities of the TC by IDC Members	None of the IDC members have traded in the Equity Shares of TC during 12 months prior to the date of the Public Announcement of the Offer i.e. April 20, 2022 and during the period from the date of Public announcement till date of this recommendation i.e. June 14, 2022.				
9.	IDC Member's relationship with the Acquirers (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	None of the members of the IDC have any contracts/ relationships/directorship/ holding Equity shares with the Acquirers.				
10.	Trading in the Equity shares/ other securities of the Acquirers by IDC Members	Not Applicable.				
11.	Recommendation on the Open Offer, as to whether the Offer is fair and reasonable	The IDC have perused the Public Announcement, Detailed Public Announcement, Draft Letter of Offer, Corrigendum on PA, DPS, DLOF, Letter of Offer and other offer documents as released and published by the Acquirers and Valuation report and addendum to valuation report issued by Raj Madhu & Co.				
		Based on the above, the IDC is of the opinion that the Open Offer is in compliance with the SEBI (SAST) Regulations, 2011 and to that extent is fair and reasonable.				
10		However, the shareholders should independently evaluate the Offer, market performance of the Equity Shares of the TC and take informed decisions.				
12.	Summary of reasons for recommendation	IDC has evaluated the Public announcement dated April 20, 2022, the Detailed Public Statement dated April 26, 2022, Draft Letter of Offer dated May 6, 2022, Corrigendum to PA, DPS and DLOF dated June 6, 2022, and Letter of Offer dated June 6, 2022. The IDC has taken into consideration the following factors for making its recommendations: The Equity shares of TC are infrequently traded within the meaning of regulation 2 (1) (j) of SEBI (SAST) Regulations, 2011 on BSE Limited.				
		 As per the Equity Share Valuation report dated April 20, 2022 and addendum to valuation report dated May 26, 2022 of Justride Enterprises Limited issued by Madhu & Co, Chartered Accountant (FRN: 002078N) the fair value of equity shares of TC is Rs. (4.92) per share. Offer Price is justified in terms of parameters as specified under Regulation 8(1) read with Regulation 8(2) of SEBI (SAST) Regulations, 2011; Keeping in view of the above fact, the IDC is of the opinion that the Offer Price of Rs. 8.15/(Rupees Eight & Fifteen Paisa only) payable in cash per Equity Share to the Public Shareholders of the TC for this Offer is fair and reasonable. However, Public Shareholders should independently evaluate the offer and take informed decision on the matter. 				
13.	Details of Independent Advisor (if any)	None.				
14.	Voting pattern (Assent/Dissent)	The recommendations were unanimously approved by the members of IDC				
-	Any other matters to be highlighted	None.				

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the TC under the SEBI (SAST) Regulations, 2011.

For and on the behalf of Committee of Independent Directors of Justride Enterprises Limited

Sd/-Mr. Surya Kumar (Chairman of IDC)

Size : 12(W) x 25(H)

Place: Mumbai Date: June 14, 2022

स्ताम करनेला चाडुरे स्थाप प्रेक्षा की से, पांचे अर्थना करनेला चाडुरे स्थाप प्रेक्षा का स्ता अर्थना कर स्थाप के प्रकार के स्ता अर्थना कर स्थाप के स्थाप कर स्थाप कर

. प्रजून, २०२२. सही/-विकास व्यक्तर कहील उच्च न्वायालय ४०१/४०२, साईमा १९६स, बी.पी.प. क्रॉव रोड स्, इंग्रॉन स्कूलक्का, मुसुंद (परिचम), मुंबई-४०० ०८०.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client 11 Mr.
LALTI SHAM DARHOLKAR, 21 Mrs.
LALTI SHAM DARHOLKAR, 21 Mrs.
LALTI SHAM DARHOLKAR, 21 Mrs.
deciding to purchase the flat from the
deciding to purchase the flat from the
conver Smt. Sabina Marcel D'Souzza nee
Marcel Smt.
Road. Samita Nagar, Vasai (West)
Road.
Samita Nagar, Vasai (West)
Road.
Anny person's having or clasming any right.
Any person's having or clasming any right.
Any person's having or clasming any right.
Line, estate or interest by way of sale,
lise, estate or interest by charge or
past thereof are hereby required to give
part thereof are hereby required to
profits the control of the sale of
publication hereof, failing which, any such of
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the day, will be
AUT202 within 7 days from the days, will be
AUT202 within 7 days from the days, will be
AUT202 within 7 days from the days, will be
AUT202 within 7 days from the days.

प्रवाहीं कार्यिक्त । विद्या कार्योक्त । वाहर्मिक कार्योक्त को कि गावकार्मिक वर्ग स्थितिक कार्योक्त को न गाउँ न गुढ़े न गुढ़े

का श्रीक महोदा अध्यक्त स्त्रियां स्त्रियं स्त्रियां स्त्रियां स्त्रियां स्त्रियं स्त्रियां स्त्रियं स्त्रियं स्त्रियां स्त्रियं स्त्त

१) ताल १०००-ला, १९८८ ९,१८, तळमबला, बा ावग, ाममला कान्बरंट स्कुल, डी.कं. नगर, गांगाए रोड, तामिक १२४२२१३ । गांगाए रोड, तामिक १२४२२१३ । संवय देवसाम मुम्दुने (महाकास व कामिन्सर) सांगा रेविडेची, १९८५ १३, तळमबला, बी बिंग, निर्मला कॉन्ब्बेंट स्कुल, डी.कं. नगर, गांगाए रोड, तामिक-४२२०१३.

महोरा, Rs. अनुमुक्ति सुप्रिता मान्मानेपधून पराृती मान् काहृत येथे बायल. पर प्रावदि, पुराशाना बाहों अनुमुक्ति सुप्रिता मान्मानेतृत इन्लेंट्टांच काहृत येथ्याया सहा दिला बात आहे. तम बंक आँक बढ़ियोन त्यांच्या अधिकृत आँकान्यामार्थित ११. ०४. ०४. ११. योजी ई-निलामार्थ्य व्यवस्थितक दिलावा आंक्रीतिक केला होता ज्यांच्या अनुपूर्वित सुराश्चित मान्मान्य विकास विकास केला आहे. सारानामा 5.512200) -. मध्ये विकासी गंती आहे. १४ या प्रकाशित आयामार्य १० दिवामांच्या आत्र तेव्यूत्व केलेल्या सुरक्षित मानानेतृत्व नुस्त्या प्रस्तृती बस्तु काहृत्य प्रध्यामार्ती नुस्तिता एक संधी देश आहेत. निप्रापित बेटको मानानेपानू पर्नल्योदी काह्ये प्रध्यान तुन्नी अप्रवस्तरी हाल्यास मारामांच्या प्रवस्त्र तात्रा बारोदीरास सुर्पूत्व केल्यानंतर सदर बस्तुच्या नुकसान/खडाब/करटदीसाठी बेक

जबाबदार रहाणार नाहा. हे बँकेकडून शेवटची संधी म्हणून जारी केले आहे.

शेडसूल सारंग रेसिडेन्सी, फ्लॅट नं.१२, तळमजला, बी बिंग, निर्मला कॉन्ब्हेंट स्कुल, डी.के. नगर, गंगापूर रोड, नाशिक-४२२०१३.

सही/-मुख्य व्यवस्थापक व अधिकृत अधिकारी बँक ऑफ बडीदा

ত্যা State Bank of India

निटेल ॲसेट्स सेंट्रलाईड्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी) सायन युनिट क्र. ६०३ आणि ६०५, कोहिन्स सिटी, कमरिंअल १, ६ या मजला, किरोळ ग्रेड एल बी.एस मार्ग लगत, कला पश्चिम, मंबई ४००००, फोन क्र.: २५०४६२९४/२५०४६

कञ्जा सूचना (८ (१) नियमान्वये) (स्थावर मिळकती करिता)

प्राचना सूचना (८ (१) विषयानयो (स्वायर मिळकानी करिया) प्रावसी, विस्तावारीकारी सेट बंध आर्थ इंडियरचा प्रतिकृत अधिकारी या नायमें कही सूच स्वेचान वे की, सिन्द्रायिका अर्थ विस्तावन्त्र के प्रवस्तावन्त्र अस्ति क्षात्र अस्ति कर्म स्वेचान वे की, सिन्द्रायिका अर्थ विस्तावन्त्र के प्रावस्तावन्त्र अस्ति अर्थ का स्वित्त अस्ति क्षात्र का स्वायत्र के स्वत्त क्षात्र क्षात्र के स्वत्त क्षात्र क्यात्र क्षात्र क्ष

बहत्ता देशिं () हालानाता सहर ऑस्टमा निवार र अन्यत्त ग्रह्म आंपकाराना वाण्य करते हैं 2.04, र 80 रें विधि पे स्ताता, वा विशेषता अर्थिया अर्थिया क्षित्र संक्ष्मिया नवनेता ग्रहों हाता देखा देखी की, मिक्कवीशी व्यवस्त कर में स्वाधीर मिक्कवीशी किता क्षेणवाडी व्यवस्था स्टेश की कि डिम्मिया सेवा स्वाती शिलेश स्वयस्त्र अर्थिया का अर्थिया स्वाधीर की व्यवस्था की स्वयस्था मिक्कवारी वर्षाम व्यवस्था संक्ष्मित की स्वयस्था मिक्कवारी वर्षाम व्यवस्था संक्ष्मित की स्वयस्था मिक्कवारी वर्षाम व्यवस्था संक्ष्मित की वर्षाम की स्वयस्था मिक्कवारी वर्षाम व्यवस्था संक्ष्मित की स्वयस्था मिक्कवारी वर्षाम व्यवस्था संक्ष्मित की स्वयस्था मिक्कवारी कर्षाम व्यवस्था संक्ष्मित की स्वयस्था मिक्कवारी वर्षाम वर्षामा संक्ष्मित करता स्वयस्था मिक्कवारी कर्षाम का स्वयस्था मिक्कवारी करता स्वयस्था स्वयस्य स्वयस्था स्वयस्था स्वयस्था स्वयस्य स्वयस्था स्वयस्था स्वयस्य स्वयस

नाव	आणि प्रभार			तारीख
श्री. दत्तात्रव जगजाय मोरे	रु. २३,९६,५०१.००/- (रुपये तेनीस लाख शह्याण्णव हनार पाचशे एक मात्र)	फ्लॅट क्र. ०६, १ ला मजला, विंग बी, मिबंडी शंकर सीएचएसएल, गाव मांजरली, कुळगाव बदलापूर, अंबरनाथ, ठाणे ४२१५०३	30.03.2022	१३.०६.२०२२
विनांक :१३.०६.२०२२ प्राधिकृत अधिकारी				

ठिकाण : मुंबई

...- असुला - यायाधिकरण - १, मुंबई
(भाव बावतः, वितीय मंत्राव्य)
रा मनता, टीक्को भाव, बुताबा मंत्रेट, बुकावा, युंबी-१००००५
(५०म मनता, विशिष्ठा हम्म, बेर्गाट संटर्ट, युंबी-१००००५)
ओ.ए. इ. १० सन २०२१ समन रोडवेज कॉपॉरेशन प्रा. लि. आणि अन्य प्रतिवार्ट

जाट. ज्याअर्थां साधारण स्वरूपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थां सन्माननिय न्यायाधिकरणाद्वारे पर्याची बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आल

आहे. . तुम्हाना प्रदा न्यापिकरणायमध्य व्यक्तिगः व विकत्ताद्वरं सेवी विकरणाद्य (स्वाच्य आता सरण्याद्याद्वे आणि विसंतीप्रमणे उस्तीना स्वत्य कर ये वाची नामर द्विष्णयाद्य (स्वाच्य जुनै, २०२२ रोजी तु. १२.०० जस्मित व्यव्याचे निर्देश हिले आहेत. . सुन्दा प्राची की, कसूचार ठरनास, वुमच्या अनुरस्थितीत अर्चाची सुनवणी होर्देश आणि

ाच्या दसने आणि सत्य ज्यायाधिकमणाच्या शिकस्याने २७ के २०२२ रोजी दिले



Place: Mumbai Date: June 14, 2022

प्रति, प्रतिवादी क.१:-मुमन रोडवेब कॉपरिशन प्रा. लि. करावित क. २०, प्लॉट क. ६६ए, सेस्टर ११, सीबीडी बेलापुर, मुंबई-४००६१४. प्रतिवादी क. २:-

सतिश **इंश्वरिंग चौधरी** एफ ८–८, सेक्टर ५, सीबीडी बेलापुर, पोस्ट कार्यालय समोर, नवी मुंबई ४००६१४.

रश ८-८, तकार ५, वाबाज बतापुर, भार-कावारस वामा, नवा पुत्रई २००६१८. प्रतिवारी का ३:-ईश्वरसिंग बाळुराम चीधरी एफ ८-८, सेक्टर ५, सीबीडी बेलापुर, पोस्ट कार्यालय समोर, नवी मुंबई ४००६१४.

केआयएफएस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

कारी । अप्रभारत हाज्याः । विकास ने निर्देश क्षिति कार्यक्षा । तीनी की क्षत्र क्षत्रिक्ष अञ्चलवार - १८०००६, क्षत्रिक्ष क्षत्र क्षत्राच्या नी-१०३, तीन वर्षः, प्रकास क्षत्र क्षत्र क्षत्र क्षत्र क्षत्र क्षत्र नी गोधा (१५), व् क्षत्र प्रकास क्षत्र क्षत्र निर्देश क्षत्र क्

क्युरिटायझेशन ॲंण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३ (२) अनवये सूचना

अ. क्र.	शाखा/ एलआरएन	कर्जदार/हमीदारांचे नाव आणि एनपीएची तारीख	मागणी सूचनेची तारीख, थकवाकी रक्रम	तारण मत्तेचा तपशील	
2	औरंगाबाद/ एलएमएचएलएव्आर ०००१०८	कैलास पाईकराव रो हाऊस क्र. बी-५२, गट क्र. ५१, गंगापूर जोगेश्वरी औरंगाबाद महाराष्ट्र भारत-४३११३६	मागणी सूचना तारीख २२-मार्च-२२ श्रकत्वाकी ९०३०६४/-	ये हाउस क्र. बी-५२,गट क्र. ५१, गंग जोगेश्वरी औरंगाबाद महाराष्ट्र भारत-४३११	
2	कल्वाण/	एनपीए ३१-मार्च -२१ तात्या भीमराव जाधव	मागणी सूचना तारीख	पलॅट क्र.४०३, चीषा मजला, वेदिका हाइट	
	एतएनएचएतकेएएत ००१६०४	फ्लॅट क्र.४०३, चौथा मजला, वेदिका हाईटस्, समर्थ नगर, घणसोली गाव, तालुका व जिल्हा ठाणे, नवी मुंबई-४००७०१. एनपीए १०-मे-२१	२५-एप्रिल-२२ श्रकत्राकी १२१७३७०/-	समर्थ नगर, घणसोली गाव, तालुका व जि जाने, नवी मुंबई-४००७०१.	
a,	कल्याण/ एलएमएचएलकेएएल	गणेश यादव बोर्डे फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला साई नील अपा., प्लॉट	मागणी सूचना तारीख २५-एप्रिल-२२	फ्लॅट क्र. १०४, १ ला मजला साई नील अ प्लॉट क्र. १०९ गणवती मंदिराजवळ, वां	
	009900	द्ध. १०९ गणपती मंदिराजवळ, वाशिंद, शाहपूर कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-४२१६०१ एनपीए ०१-नोव्हेंबर-१८	थकवाकी २०५४३५९/-	शाहपूर, कल्वाण, उागे, महाराष्ट्र-४२१६०१	
γ	नागपूर/ एलएलएवईएनएबी	जितेंद्र कदम घर क्र. १९६३, तळ +१ प्लॉट क्र. ४, खासरा क्र.	मागणी सूचना तारीख २७-एप्रिल-२२	घर क्र. १९६३ तळ + १, प्लॉट क्र. ४ ११८, अमरावती रोड वॉर्ड क्र. २ वाडी पो	
	000338	११८/२, अमरावती रोड, वॉर्ड क्र. २ वाडी पोलीस स्टेशन समोर, नागपुर महाराष्ट्र भारत –४४००३६ एनपीए–०८ जानेवारी २२	थकबाकी १०७८८७९/-	स्टेशनसमोर, नागपूर महाराष्ट्र भारत -४४००ः	
4	पनवेल/ एलएमएचएलपीएनव्ही	प्राची प्रशांत म्हासिलकर फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, स्टैंड अलोन साई	मागणी सूचना तारीख ०६-मे-२२	पलॅट क्र. २०३, २ रा मजला स्टैंड अलोन सदन, ग्रामपंचायत मिळकत ६२०, ६२८, गा	
	00.838.0	सदन, ग्रामपंचायत मिळकत ६२७, ६२८, गाव - आदई, तालुका- पनवेल, जिल्हा-रायगड, आदई आकुर्ली रोड, बाबा तबेला जवळ, आदई, पनवेल, महाराष्ट्र, भारत ४१०२०६	धकवाकी रु. ८७१४४६/ -	आर्द्र, तालुका-पनवेल, जिल्हा- सवगड, अ आकुली रोड, बाबा तबेला जवळ, आ पनवेल, महराष्ट्र, भारत -४१ ०२०६	
Ę	ৰুবাগ/	एनपीए-१० मार्च २२ राजिया इस्माईल शेख	मागणी सूचना तारीख	पलॅट क्र. ००३, तळमजला, एच-विंग सुनील	
٩	कत्वाण) एलाप्सएचएलकेएएल ००२५६७	राजिया इस्माइल शस्त्र फ्लॅट क्र. ००३, तळमजला एव-विंग, सुनील म्हात्रे कॉम्प्लेक्स जी.प. घर क्र. २०१४, सर्व्हें क्र. २४३/१ ए पैकी, कोन गाव, भिवंडी, ठाणे महाराष्ट्र -	श्व-मे-२२ श्वकवाकी ६४५७१५/-	प्लट क्र. ००२, तळमञ्जा, एप-१वग सुनार म्हाने कॉम्प्लेक्स, जी. पी. घर क्र. २०२४, र क्र. २४३/१ ए पैकी, कोन गाव, मिवंडी ठाणे महाराष्ट्र –४२१३११	
19	कल्बाण/	४२१३११ एनपीए-१०-मार्च-२२ गीता रोहिदास पद्मील	मागणी सूचना तारीख	पलॅट क्र. २०१ आणि २०२, २ स मजला, तुः	
	एलएमएचएलकेएएल ००२५९२	फ्लॅट क. २०१ आणि २०२, २ स मजला, तुळशी अपा., सर्व्हे क्र.११५/५/१, तालका पडघा,	२७-मे-२२ थकवाकी १०९७४९०/-	अपा., सर्व्हे क्र.११५/५/१, तालुका पट मिवंडी, ठाण, महाराष्ट्र -४२१ ३०२	
		भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२ एनपीए-०८-ऑगस्ट-२१			
6	अकोला / एल एनए वएलएकेओ	प्रतिमारमेश मांगटे मीजे व्याळा, घर मिळकत क्र. १४७/२, एकूण	मागणी सूचना तारीख ०२-जून-२२	मौजे व्याळा, घर मिळकत क्र. १४७/२, ए मोजमापित ५०० ची.फू. सह बांघक	
	000400	मोजमापित ५०० चौ.फू. सह बांधकाम, ग्रामपंचायत व्याळा च्या हद्दीतील, तालुका बाळापूर आणि जिल्हा अकोला-महाराष्ट्र-४४४३०२	थकवाकी ४१९४७२/-	- ग्रामपंचावतः व्याळा, ताकुळा बाळापूरः अ जिल्हा अकोला-महाराष्ट्र-४४४३०२ ह बांपकामासह एकूण ५००ची.फूट	
٩	अकोला/	एनपीए-०८ ऑक्टो, २१ प्रतिभारमेश मांगटे	मागणी सूचना तारीख	मीचे व्याळा, घर मिळकत क्र. १४७/२, ए	
	एलएनएचएलएकेओ ०००८६२	मौजे ज्याळा, घर मिळकत क्र. १४७/२, एकूण मोजमापित ५०० ची.फू. सह बांधकाम,	०२-जून-२२	मोजमापित ५०० ची.फू. सह बांधक ग्रामपंचायत व्याळा, ताळळा बाळापर अ	
	000244	प्रामर्पवाचत व्याव्य क्या हरीतील, तालुका बाळापूर आणि जिल्हा अकोला-महाराष्ट्र-४४४३०२ एनपीए-०८ ऑक्टो, २१	थकजाकी २१६२७६//-	ज्ञानपचावत व्याळा, ताकुळा बाळाचूर उ जिल्हा अकोला-महाराष्ट्र-४४४३०२ ह बांपकामासह एकूण ५०० ची.पूट	
१०	कल्याम/ एलएमएचएलकेएएल	रीपक चंद्रकांत नानखडे रो हाऊस क्र. ४७, मोजमापित ९८८ ची. फु.	मागणी सूचना तारीख ०३-जून-२२	रो हाऊस क्र. ४७ मोजमाप ९८८ चीरस फूट बांधलेले क्षेत्र पारिजात रेसिटेन्सी फेज / ना स	
	००१५७२	बांधलेले बिल्टअप क्षेत्र, पारिजात रेसिडेन्सी फेज ॥।, सर्व्हें क्र. ४९, ५०, गांव घोटसई, टिटवाळा,	थकबाकी २२४२९०९/-	क्र. ४९ ५० गाव घोटसई, टिटवाळा तालुका कल्याग जिल्हा ठाणे महाराष्ट्र भारत-४२१६	
		तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र, भारत – ४२१ ६०५ एनपीए-०८ ऑक्टो.२१			
११	कलवाण/ एलएनएनएलकेएएल	वैशाली शैलेश महाडिक फ्लॅट क्र. ३०६, ३ रा मजला, मोजमापित ५३४ ची.	मागणी सूचना तारीख ०३-जन-२२	पलॅट क्र. ३०६, ३ रा मजला ५३४ चौ. बिल्टअप क्षेत्र, फ्रेंड्स ऑर्केड २, अबदे प	
	००४०८५	फ्ट. बिल्टअप क्षेत्र, फ्रेंड्स आर्केड २, अजदे पाडा, माऊली बंगल्याच्या मागे, डॉविवली पूर्व, सर्व्हें क्र.	०३-जून-२२ थकबाकी १७४७७१२	निस्टअप क्षेत्र, फ्रेड्स आकंड २, अवट माऊली नंगल्याच्या मागे, डॉनिवली पूर्व इ. १७७०, १७७१, १७७२, १७७३,	
		१७७०, १७७१, १७७२, १७७३, १७७४ आणि १७७५, गाव अजरे गोळवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३.		आणि १७७५, गाव अबदे गोळवली, तार् कल्याण, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१२०३.	

दिनांकः १५/०६/२०२२, ठिकाणः महाराष्ट् सही / - प्राधिकृत अधिकारी, केआवएफएस हाऊसिंग फायनान्स लि

JUSTRIDE ENTERPRISES LIMITED

CIN: L74899DL1967PLC004704

Registered Office: Flat no. 133, C4E, Pocket No.11, Janakpuri, New Delhi - 110058, Delhi, India
Tel: +91-8800300490: Email: justridelimited@amail.com; Website: www.justrideenterorises.in

RECOMMENDATIONS OF THE COMMITTEE OF INDEPENDENT DIRECTORS ("IDC")

Recommendations of the Committee of Independent Directors (*100°) of Justicle Enterprises Limited (*Target Company" or "TC" under Regulation (2071) of SER ((substantial Acquisition of States and Taksovers Regulations, 2011 and subsequent amendments thereof (*SER) (ASSAT) Regulations, 2011 or relation to the Open Office ("Ottler") made by Mrs. Just Right Limited (Gramerik income as Suppring States Constructions Private Limited) ("Acquirer 1") à Mrs. Sukrii Garg ("Acquirer 2") the relation to the Open Constructions Private Limited) ("Acquirer 1") à Mrs. Sukrii Garg ("Acquirer 2") the relation to the Constructions of the Super Company ("Acquirer 1") and the Sukrii Garget ("Acquirer 2") the relation of the Super Company ("Acquirer 1") and the Sukrii Garget ("Acquirer 2") the relation of the Super Company ("Acquirer 1") and the Sukrii Garget ("Acquirer 2") the relation of the Sukrii Garget ("Acquirer 2") the

Sr. No	Particular	Report
1.	Date	June 14, 2022
2.	Name of the Target Company	Justride Enterprises Limited
3.	Details of the Open Offer pertaining to the TC	The Open Offer is being made by the Acquirers for the acquisition of up to 3,83.02 (Three Lake Eight-Phree Thousand Wemyl-Two) Huly aduly apolity shares for a value of Rs. 10 ¹ . (Rupees fin only) each, representing the entire public sharehold constituting 26,00% of the Velion Share Capital Criffer Shares; y at price of Rs. (15, (Rupees Eight & Fifty Paiss only) per Equity Share, payable in cash rOffer Prices' pursuant to Regulation 3(1).8 4 of the SEII (ASST) Regulations; 2011.
4.	Name(s) of the Acquirers	Acquirer 1: Just Right Life Limited (Formerly known as Stepping Stone Construction Private Limited) Acquirer 2: Ms, Sukriti Garo
5.	Name of the Manager to the offer	Fedex Securities Private Limited
6.	Members of the Committee of	Mr. Surva Kumar - Chairman
٠.	Independent Directors	Mr. Arun Yaday - Member
7.	IDC Member's relationship with	IDC Members are Non-Executive and Independent Directors.
	the TC (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	None of the members of the IDC hold any shares in the TC. None of the members of the IDC have any contracts or any relationship with the TC.
8.	Trading in the Equity shares/ other securities of the TC by IDC Members	None of the IDC members have traded in the Equity Shares of TC during 12 months pric to the date of the Public Announcement of the Offer i.e. April 20, 2022 and during the perior from the date of Public announcement till date of this recommendation i.e. June 14, 2022.
9.	IDC Member's relationship with the Acquirers (Director, Equity shares owned, any other contract/ relationship), if any	None of the members of the IDC have any contracts/ relationships/directorship/ holdir Equity shares with the Acquirers.
	Trading in the Equity shares/ other securities of the Acquirers by IDC Members	Not Applicable.
11.	Recommendation on the Open Offer, as to whether the Offer is fair and reasonable	The DC have perused the Public Announcement, Detailed Public Announcement, Dra Letter of Offec Composition on Pop. Pop. Sol. Eleter of Offer composition on Pop. Pop. Sol. Eleter of Offer composition on Pop. Pop. Sol. Eleter of Offer composition of Pop. Pop. Pop. Pop. Pop. Pop. Pop. Pop.
12.	Summary of reasons for recommendation	IDC has evaluated the Public announcement dated April 20, 2022, the Debailed Public Statement dated April 20, 2022, the Letter of Offer dated May 6, 2022, Configendum PA, DPS and DLOF dated June 6, 2022, and Letter of Offer dated June 6, 2022. The ID has taken into consideration the following factors for making its recommendations: The Equity shares of TG are infrequently traded within the meaning of reputation 2 (1) (of SEB (AST) Regulations, 2011 on BSE Limited.
		 As per the Equity Share Valuation report dated April 20, 2022 and addendumt valuation report dated May 26, 2022 of Sustried Enterprises farmined issued by Man & Co. Chartered Accountant (PNI: 0020789) the Tair value of equity shares of TC IR. 48, 14.20 per share. Under Public selection Internot operations as specified under Regulation (1) read with Regulation (2) of SEG (ASS) Regulations; as specified (ASS) Regulations; as specif
13.	Details of Independent Advisor	None.
1.4	(if any) Voting pattern (Assent/Dissent)	The recommendations were unanimously approved by the members of IDC
	Any other matters to be highlighted	None.

केबीसी ग्लोबल लिमिटेड

्याच नाव बार्वा वास्त्र्यास्य स्थानस्य त्रिवायम्नः म्लक्ष्पप्रव रुप्यम्ब २००७पीम्लसी १७४१९४ लयः २रा मञला, गुलमोहर स्टेटस, बिझनेस बैंक वर, समर्थ नगर, नाशिक, महाराष्ट्र- ४२२००५. कॉपॉरेट कार्यालयः सर्वेक्रिया कॉम्प्लेनस, टिळक रोड, मुन्तिधाम समोर, मारीक रोड, मारीक,

KARDA

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित अलिम आणि एकत्रित विज्ञीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा

तपशील	३१ मार्च, २०२२ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च, २०२१ रोजी संपलेली तिमाही	३१ मार्च, २०२२ रोजी संपलेले वर्ष	३१ मार्च, २०२१ रोजी संपलेले वर्ष
	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित आणि पुनरीचित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित आणि पुनरंचित)
एकूण उत्पन्न	२१७३.८	५३६२.४९	१११३१.८	१३६३६.२९
करपूर्व नफा	3१२.१५	१७९७.०२	30.9969	२७९२.६०
कालावधी/वर्षांसाठी निव्वळ नफा	२२५.७४	१२६७.२९	१७३२.५७	२०२५.७७
कालावधी/वर्षांसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२२३.७२	१२६४.७४	१७२४.४७	२०१७.६७
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रती समभाग)				
वर्षांसाठी इतर इक्विटी		-		-
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २/- प्रती समभाग)				
मूलभूतः	0.08	२.०६	3.5	3.76
सौम्बिमृतः	9,0%	२.०६	2.5	3.7८

ोपाः सेव्हिल काँट्रॅक्टींग व्यवसायातून त्र्या संबंधातील बील न केलेल्या फामांतर्गत वर्गीकृत केली जायची.

एचडीएफसी सार्वजनिक ठेवी

ठिकाणः नाशिक दिनांकः १५ जून, २०२२

१५ जून, २०२२ पासून प्रभावी व्याज दर (द. सा.)

विशेष ठेवी (फक्त स्थिर दर)

वैयक्तिक आणि ट्रस्ट्रम करिता

4411	1141 011	121 616	di antini
₹ ?	कोर्टीपर्यंत	ठेवींवरील	व्याज दर

1 (4/10/14/1 ()4/14/1/1 44/14/ 4/							
ठेव कालावधी	मासिक उत्पन्न योजना	तिमाही पर्याय	अर्ध-वार्षिक पर्याय	वार्षिक उत्पन्न योजना	संचयी पर्याय		
३३ महिने	£.4496	4.40%	E.E496	E.6496	६.७५%		
६६ महिने	Ę.194.96	E.60%	E.2496	E.9496	E.9496		
७७ महिने	E.6496	4.60%	8.2496	£.9496	E.9496		
९९ महिने	E.2496	E.90%	E.9496	19.0496	6.0496		

प्रिमियम ठेवी (फक्त स्थिर दर)

वैयक्तिक करिता

ठेव कालावधी	मासिक उत्पन्न योजना	तिमाही पर्याय	अर्ध-वार्षिक पर्वाय	वार्षिक उत्पन्न योजना	संचयी पर्याय
१५ महिने	4.6496	4.80%	4.9496	-	4.04%
१८ महिने	4.9496	₹.00%	E.0496	E. 84%	E.8496
२२ महिने	E.20%	E.8496	६.२०%	६.३०%	₹.३०%
३० महिने	६.३०%	4.34%	4.80%	8.40%	4.40%
४४ महिने	६.६५%	8.60%	4.04%	६.८५%	4.2496
	₹२ कोटीं पेक्षा जा	त्त₹५ कोटी	पर्यंत ठेवींवरील	व्याज दर	
१८ महिने	4.60%	4.64%	4.60%	4.90%	4.90%
३० महिने	६.३०%	६.३५%	£.80%	E.40%	4.40%

ट्रस्टस् आणि इन्स्टिट्युशन्स करिता

र र काटापयत ठवावराल व्याज दर							
ठेव कालावधी	मासिक उत्पन्न योजना	तिमाही पर्याय	अर्ध-वार्षिक पर्याय	वार्षिक उत्पन्न योजना	संचवी पर्वाव		
१५ महिने	4.6496	4.90%	4.8496	-	4.0496		
१८ महिने	4.9496	Ę.00%	६.०५%	E. 8496	E. 8496		
३० महिने	€.३०%	६.३५%	₹.४०%	E.40%	E.4096		
₹ २ कोर्टी पेक्षा जास्त ₹ ५ कोटी पर्यंत ठेवींवरील व्याज दर							
१८ महिने	4.6096	4.6496	4.60%	4.9096	4.9096		

नियमित ठेवी (फक्त स्थिर दर)

वैयक्तिक आणि टस्टस करिता

₹ २ कोटींपर्यंत ठेवींवरील व्याज दर तिमाही पर्याय

4.5496 4.5096 4.5496 F 94.96 F 26.96 F 24.96

10-44 4164	4-1470	4.4070	4.1470	4.4470	4.4470
३६-५९ महिने	£.80%	£.84%	E.40%	4.40%	E.E0%
६०-८३ महिने	Ę.Ęo96	६.६५%	Ę. 19096	E.60%	E.20%
८४-१२० महिने	£.50%	Ę.6496	E.60%	६.९०%	६.९०%
	₹ २ कोर्टी पेक्षा जा	स्त₹५ कोटी	पर्यंत ठेवींवरील	व्याज दर	
ठेव कालावधी	मासिक उत्पन्न योजना	तिमाही पर्याय	अर्ध-वार्षिक पर्याय	वार्षिक उत्पन्न योजना	संचयी पर्याय
१२-२३ महिने	4.5496	4.60%	4.6496	7-	4.24%
२४-३५ महिने	E.2496	Ę.₹0%	६.३५%	Ę. 8496	Ę.8496
३६-५९ महिने	£.80%	Ę.8496	€.40%	६.६०%	६.६०%
६०-८३ महिने	4.40%	६.६५%	£.60%	६.८०%	६.८०%

८४-१२० महिने ६.७०% ६.७५% ६.८०% ६.९०% ६.९०%

* 4 0	र ५ काटा पक्षा जास्त आणि र १० काटा प्यंत ठवावराल व्याज दर							
ठेव कालावधी	मासिक उत्पन्न योजना	तिमाही पर्याय	अर्ध-वार्षिक पर्याय	वार्षिक उत्पन्न योजना	संचयी पर्याय			
१२-२३ महिने	4.50%	4.6496	4.60%	-	4.9096			
२४-३५ महिने	€.३०%	4.3496	4.80%	8.40%	E.40%			
३६-५९ महिने	£.80%	4.8496	E.40%	६.६०%	६.६०%			
६०-८३ महिने	Ę.Ę0%	६.६५%	Ę. 190%	E.60%	E.2096			
८४-१ २० महिने	Ę.150%	E.6496	₹.८०%	E.90%	६.९०%			

₹ १० कोटीं पेक्षा जास्त आणि ₹ २५ कोटी खालील ठेवींवरील व्याज दर

ठेव कालावधी	मासिक उत्पन्न योजना	तिमाही पर्याय	अर्थ-वार्षिक पर्याय	वार्षिक उत्पन्न योजना	संचयी पर्याय
१२-२३ महिने	4.6496	4.60%	4.2496	-	4.8496
२४-३५ महिने	Ę.80%	4.84%	E.40%	६.६०%	६.६०%
३६-५९ महिने	Ę.80%	Ę.84%	६.५०%	E.E0%	६.६०%
६०-८३ महिने	६.६५%	६.७०%	६.७५%	E.24%	६.८५%
८४-१२० महिने	Ę.150%	६.७५%	E.2096	६.९०%	६.९०%

🤻 २५ कोटीं प्रेशा जास्त देतींतरील ल्याजटर

ठेव कालावधी	मासिक उत्पन्न योजना	तिमाही पर्याय	अर्ध-वार्षिक पर्याय	वार्षिक उत्पन्न योजना	संचयी पर्याय	
१२-२३ महिने	4.60%	4.6496	4.90%	-	Ę.00%	
२४-३५ महिने	Ę.40%	Ę.44%	₹.₹०%	Ę. 19096	Ę.60%	
३६-५९ महिने	Ę.40%	६. ५५%	६.६०%	£.40%	६.७०%	
६०-८३ महिने	E.E4%	€,60%	E.64%	E.24%	६.८५%	
८४-१२० महिने	E. 194 96	8.7.0%	8.7496	8.94%	8.9496	

आवर्ती ठेव योजना

६.२०%

३६ – ६० महिने

For and on the behalf of Committee of

Mr. Surya Kumar (Chairman of IDC)

- - ज्याज दर हा अन्य संलय उत्पादन, कालावधी आणि योजनांसाठी प्रयोज्य व्याज दर्रोक्षा ०,१०% कमी असेल.
 डी) संचयी पर्यायासाठी वार्षिक चक्रवाद पद्धतीन व्याज देय असेल.
- १४ जून, २०२२ रोजी दि फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्ति मुंबईमध्ये कॉपॅरिशनने प्रकाशित केलेल्या वैधानिक जाहिरातीच्या पुढे हॅं
- नाहरता सदर वैधानिक ताहियतीमध्ये मांडलेल्या अन्य सर्व अटी आणि शर्ती आणि मसुद्यामध्ये कोणतेही बदल नाहीत. नॉन-बॉर्किंग फावनान्शिअल कंपनीज अँड मिसेलेनियस नॉन-बॉर्किंग कंपनीज (ॲडव्हर्टाइयमेंट) रूल्स, १९७७ च्या नियम ३ आणि नॉन बॅकिंग फायनान्शिअल कंपनी हाऊसिंग फायनान्स कंपनीज (रिझर्व्ह बॅंक) डायरेवशन २०२१ च्या पॅराग्राफ ३५.१ अन्यरे आवश्यक असलेले असे सब तपशील अर्ज प्रपत्रात दिलेले आहेत.

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED
Ragd Office: Ramon House, HT Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgale, Mambai 400 020.
Phone 022-07546000 (De Deposits only) Email: deposits@hdfc.com Websile: www.hdfc.com Citik. 170100MH9197PL.C019818

